

॥ श्रीराम समर्थ ॥ १

| | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
|----|----|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|
| M | T | W | T | F | S | S | M | T | W | T | F | S | S | M | T | W | T | F | S | S | | | | | | | | | | | | | |
| 30 | 31 | | | | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 | 29 |

12th
DECEMBER
MONDAY

मनाचे शक्ति कांड आणि व्याकुन्हीची काणी

जितं जगत् केन? मनो हि देव- इदाय नगद्गुरु

श्री शंकराचार्य मुण्डातात - ए कवेळ लोकूरुच्या जगावर
विजय मिळवणी सोप ओळे पण आपलेच मीन तांब्यात
ठवणी आनिराय कठीण झोळे. आपै मृष्ट्युनंद चांगी
साताचे मन जिकून त्यांनी जग निकून असे समजा.

आणि अजाचे विचारकेतही सांगातात - विचार बदलू.
शिविष्य बदलूले. नेहमी शंकारातमुळे विचार मनात इनीत
तर व्याकुन्हीच्या आदर्श परिणामकाऱ्या न पुसऱ्य होत.
मात्र किंवार वाढवणी वाढवू नितके सोपवारी. त्यासाठी
प्रथम मनाचा वरुण लोकाचाळा हो आणि मन काढी
सहनाहेची हाती तोंडात नाही. मन हे वायुस्त्रिय असूनपैल
ने चंपत आहे. पर्यु मनाचा एक चूल्हाच्यामुळे आपै
की त्याचा, जिथे नेही लिहा न येकरत. त्याचा त्याचा
दृष्टकृतीचा तोंडा. ते नितके द्विर द्विर तितके त्याचा
गोप्यीपाशुन आवारेच आपै (को) जागी द्विर नाही.
त्यांच्याहे नमायचा दृष्टकृत तर ते द्विर होत, (को) जागी
होत. आणि अभ्यासात हे रात्रे होत.

समर्थ रामदास यांनी हे इतर मानसशास्त्रात
होत. शिवाचे न हाऊचे शिष्टक होत. त्यापुढे या.
नाडीचा मनाचा पुण्यकाढान, गांड बाढीन कृत्यांकुरुते
योग्य मम त्यांना पुरते उमगाळ होत. श्री महरेश्वर
जीवनात 'प्रता व अस्या' 'कृष्ण व तिंद्यास' परोपकार न
अनास्तकी, (को)त आणि त्रितीया 'सोया समतोऽस्तोऽनुष्ठान
होता. त्यांचे जीवन अनेक छोर दक्षुरुपांना देखील
आदरावात. ईकाळे होत, झात, घेण्य साहस्र यांचा
अनंतोऽस्तोऽनुष्ठान त्यांच्याकृत (अस्तु नदेवीत) ते होत; १०।
रामाचा धात साहस्रात्मक चतुर्या, मानवांतर त्यांना शिळा. त्यांच्या परमांत्रं
प्रभु श्रीरामद्युग्मांचा, लाभात्मक त्यांना शिळा. त्यांच्या परमांत्रं
प्रिकीना. आते आनंदाचा उभुभव दोऱ्यार मध्य नव्ह॒१०।
तरवे हे समजावून तिंद्यासांची त्यांनी मात्र शोळ रुक्ती.

DECEMBER
TUESDAY

13

| S | M | T | W | T | F | S | S | M | T | W | T | F | S | S | M | T | W | T | F |
|---|---|---|---|---|---|---|---|---|----|----|----|----|----|----|----|----|----|----|----|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |

21 22 23 24 25 26 27 28 29 30

सी वेह आहे या भावनेपासून आरोग्य करणे, परीक्षा देव आहे, या धियं भावनेत स्थिर होण्याची क्रिया मृणाले माणसाचा अंतरंगातील प्रवास आहे. या मर्जी वर्दन बदलाव करत असताना माणसाचे मन सोबती पर्यंत बदलत जाते. सामाजिक माणसाने तर अतिशय उत्तीर्ण ग्रेड बदलावाऱ्या खंडात ने पडता कौणते मनाचे किंवा लाचावेत. मुख्याद्वारा करावे व त्याप्रमाणे वर्तवे काळे तर मराचा भाराचा झाल्याचेरीज रहावार नाही.

तर माणसाचे मन हा विश्वभावाचे अंश आहे. रुद्रपितृपात्राचा मर्यादा इुगाळन दिल्या तर ते विश्वभावक होउ शकते. दुर्घाते वित्तन वृत्त्याची सर्व मनाचा विवाचेला ही. आणि तेच मालकाचे काम कृत्य मनाचा रैतोक वर्तवात. उळूडळू पाण निश्चितपणी वृत्तामध्ये पाठेव हात नाहो.